

Is one career enough?

This is not a word-for-word transcript

Tejali

नमस्कार मित्रांनो, English Together, मध्ये तुमचं स्वागत. इथे आपण चर्चा करतो निरनिराळे विषय आणि त्यासंबंधित शब्दांबद्दल. मी तेजाली आणि माझ्याबरोबर आहे सॅम आणि टॉम.

Sam

Hello, I'm Sam.

Tom

And I'm Tom. Welcome to today's programme!

Tejali

जग खूप बदलतंय. त्यामुळे करियरचे नोकरी व्यवसायाचे विविध पर्याय तयार होत आहेत. कधी कधी असं वाटतं आपल्या एका आयुष्यात काय काय करेल माणूस? एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती करियर करता येतील? Any guess? मी पर्याय देते

- a) 2-5
- b) 5-7
- c) 7-10

बरं, मी पण याचा जरा अभ्यास करते आणि नंतर उत्तर सांगते.

Sam

Mmh, I don't know! What do you think, Tom?

Tom

Mmh, I'm not the right person to ask, really. I don't like change.

Tejali

मला वाटत तुला सवय आहे टॉम. हा बीबीसी रेडीओ 4 चा report काय सांगतोय एका. आपल्या काम करायच्या सवयी, पद्धती, आपलं 'working life' बदलतंय. त्याबद्दल सांगतोय हा report.

News insert

What do you want to be when you grow up? It's a question that we all get asked as little kids. When we're five years old, it's this fun game, but as we get older we start to believe that we need to narrow our focus and devote our lives to one thing. But that is becoming less and less true. In such a rapidly changing economy, it makes sense to assume that more and more of us will be changing careers or holding down several careers at the same time. So is one career enough anymore?

Tom

Wait a minute. 'Holding down several careers at the same time'? What exactly are they saying?

Tejali

Well, 'holding down a career or a job' म्हणजे एकाचवेळी वेगवेगळ्या एकापेक्षा नोकऱ्या किंवा व्यवसाय करणे. It means that you would have more than one job at the same time.

Tom

So, I'd hold down this job, and then one or two others, as well? When would I sleep?

Sam

I don't think it means you'll be working full time on all of these jobs, Tom!

Tejali

Yeah, you would probably have two or three part-time jobs.

Sam

The report also says we might have *one* job at a time, but switch careers after a few years.

Tejali

'Switch' म्हणजे बदलणे, पण इथे अर्थ आहे नोकरी बदलणे. 'Change' साठी समानार्थी शब्द आहे 'switch'. 'Change the job' आणि 'switch a job' याचा अर्थ सारखाच आहे.

Sam

Exactly, so you could switch from this job, to being a lawyer, for example. Actually, you'd make a great lawyer, Tom! You could argue for a living!

Tom

Maybe I should. So, what's wrong with having a job for life? My uncle was a farmer all his life, and my mother was a nurse for all her life. They devoted themselves to one thing and they did it very well.

Tejali

'To devote ourselves' समरसून काम करणं, कामाशी एकरूप होणं. And I've devoted myself to making you laugh, Tom. One day!

Sam

Maybe you can still devote yourself to one area of work, like medicine, for instance, but have more than one career in that area.

Tejali

चला मी मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बघू संपूर्ण करियरमध्ये माणूस एका वेळी किती नोकऱ्या किंवा किती व्यवसाय करू शकेल. मला उत्तर मिळालं ५ ते 7. Still not convinced, Tom?

Tom

I just don't understand how switching jobs 5-7 times is good – good for you or good for your employer. They'll train you in something, and then you become good at it, and then you leave!

Sam

But you can still take what you've learned in one job and bring it to the next one. For people like me, who are into lots of different things, this is great news!

Tejali

'To be into something' एखादी गोष्ट खूप जास्त आवडणे. But, Sam, you're into too many things! How would you choose your next career?

Tom

Yeah, Sam, you change your mind all the time. Last week you were into working with animals, this week you're into working in a restaurant. What's it going to be next week?

Sam

Actually, I've been reading lots about...

Tom

Yeah, what is it? Here we go!

Tejali

झालं... एवढं सगळं होऊन पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तिचं जाऊदे ..तुम्ही एकापेक्षा जास्त नोकऱ्या 'hold down' करू शकता? की 'you will devote yourself to just one career'? आणि आजचा एपिसोड संपवण्याआधी आजचे शब्द बघू आजचे शब्द नोकरीच्या संदर्भातले होते. 'To hold down a job', म्हणजे नोकरीत टिकून राहणे, 'to switch careers', म्हणजे नोकरी, व्यवसाय बदलणे, 'to devote ourselves to something' समर्पित वृत्तीने काम करणे, कामात झोकून देणे, 'to be into something' म्हणजे एखादी गोष्ट, विषयात खूप रस असणे. पुन्हा भेटू English Together च्या पुढच्या भागात. Bye!